

पञ्चविशेषक (प° + व°) = पञ्चभङ्ग RAGH. 3, 56. KUMĀRAS. 3, 38.
 पञ्चवृष्टिक (प° + वृ°) m. ein best. giftiges Thier SUÇR. 2, 287, 19.
 पञ्चवेष्ट (प° + वे°) m. eine besondere Art von Ohrschmuck RAGH. 16, 67. = ताटङ्क Schol. in der Calc. Ausg.
 पञ्चशवर् (प° + श°) m. ein mit Federn sich schmückender ÇAVARA, Wilder COLLEBR. und LOIS. zu AK. 2, 10, 21.
 पञ्चशाक (प° + शाक) m. Blättergemüse M. 4, 49. JĀĒN. 3, 213. Könnte als n. auch Blätter und Gemüse bedeuten; vgl. पञ्चशाकतृपानाम् M. 7, 132. — Vgl. शाकपत्र.
 पञ्चशिरो (प° + शि°) f. = माठि HĀR. 150. HALĀJ. 4, 98. °सिरा H. an. 2, 130. Nach MED. dh. 2 wird माठि durch पत्रपङ्के d. i. पत्रभङ्गे (loc. von पत्रभङ्ग) erklärt und in dieser Bed. nimmt ÇKDR. auch पत्रशिरो; daneben wird aber auch die ursprüngliche Bed. Ader eines Blattes erwähnt. WILSON kennt nur diese letzte Bed.
 पत्रभङ्गी (प° + भङ्ग) f. = पत्रश्रेणी NIGB. Pa.
 पत्रश्रेणी (प° + श्रे°) f. N. einer Pflanze, *Anthericum tuberosum* ROXB. (द्रवली), RĪĀN. im ÇKDR.
 पत्रश्रेष्ठ (प° + श्रे°) m. N. eines Baumes, *Aegle Marmelos* CORR. (विल्व), RĪĀN. im ÇKDR.
 पत्रसंस्कार s. u. पत्रककार.
 पत्रसुन्दर (प° + सु°) eine best. Pflanze, = तिलशाक H. an. 4, 15. MED. k. 191.
 पत्रसूचि (प° + सू°) m. (!) Dorn TRĪK. 2, 4, 5.
 पत्रह्विम् (प° + ह्वि°) n. Schneewetter TRĪK. 1, 1, 88.
 पत्राढ्य (पत्र + ऋष्या) n. *Cassia-Blatt* (तेजपत्र) ÇABDAĀ. im ÇKDR. das Blatt der *Flacourtia cataphracta* ROXB. (तालीशपत्र) RĪĀN. im ÇKDR.
 पत्राङ्ग (पत्र + ङ्ग) n. 1) rother Sandel AK. 2, 6, 3, 38. 9, 141. H. 642. an. 3, 126. MED. g. 39. — 2) eine Art Birke (भूर्ज). — 3) = पत्रक eine best. Pflanze H. an. MED. — Vgl. पत्रङ्ग.
 पत्राङ्गुलि (पत्र + ङ्गु°) f. = पत्रभङ्ग AK. 2, 6, 2, 24. °ली H. 655.
 पत्राञ्जन (पत्र + ञ्जन) n. *Dinto* HĀR. 212. ÇABDAR. im ÇKDR. पराञ्जन n. TRĪK. 2, 8, 27.
 पत्राढ्य (पत्र + ऋष्य) n. 1) die Wurzel des langen Pfeffers. — 2) eine Art Gras (पर्वततृपा, तृपाढ्य) RĪĀN. im ÇKDR.
 पत्राण्य = पत्रङ्ग 2. RĪĀN. im ÇKDR.; in der alphabetischen Reihenfolge wird पत्राण्य geschrieben.
 पत्राह्ना (पत्र + ह्ना) f. eine Art Sauerampfer, = चुक्रिका NIGB. Pa.
 पत्राली (पत्र + ऋष्याली Strich) f. = पत्रभङ्ग, पत्रावली: कपोले Spr. 597. नितम्बे (als etwas Verkehrtes) ÇĀRĀṆO. PADDH. in Journ. of the Am. Or. S. 6, 529.
 पत्रालु (पत्र + ऋष्यालु) m. 1) ein best. Knollengewächs, = कासालु. — 2) eine Art Zuckerrohr, = इन्दुर्मा RĪĀN. im ÇKDR.
 पत्रावलि (पत्र + ऋष्या°) f. Röhel (गैरिक) ÇABDAĀ. im ÇKDR.
 पत्रावली (पत्र + ऋष्या°) f. 1) eine Reihe —, eine Anzahl von Blättern KĀIVALJAT. im ÇKDR. — 2) = पत्रभङ्ग ÇABDAR. im ÇKDR.
 पत्रिका s. u. पत्रक.
 पत्रिकाढ्य (पत्रिका + ऋष्या) m. eine Art Kampfer (sich blätternd) RĪĀN. im ÇKDR.

IV. Theil.

पन्नित s. u. पत्रपु.

पन्नित् (von पत्र) 1) adj. beflügelt; m. Vogel (AK. 2, 5, 33. 3, 4, 108. 108. H. an. 2, 275. MED. n. 87. HALĀJ. 2, 82): द्विज R. 1, 2, 15. वाजिभिर्वायु-संकाशैः श्रवाद्भिरिव पन्नित्भिः HARIV. 5470. RAGH. 11, 29. ÇĀK. 78, 19. शि-खरिपन्नित्ताः die beflügelten, fliegenden Berge Spr. 419. — 2) adj. befe-deret, mit Federn besteckt; m. Pfeil (AK. 2, 8, 2, 55. 3, 4, 108. 108. H. 778. H. an. MED. HĀR. 53. HALĀJ. 2, 311): बाण, शर MBH. 3, 709. 8, 1821. HARIV. 12256. सु° MBH. 1, 4563. R. 6, 67, 21. मयू° mit Pfauenfedern besteckt RAGH. 3, 56. subst. MBH. 1, 1956. 8238. 4, 1654. 6, 2632. R. GON. 2, 66. 14. RAGH. 3, 53. 57. 9, 61. 11, 17. KARVĀS. 33, 203. — 3) m. Falke, Habicht AK. 2, 5, 15. H. 1334. H. an. MED. — 4) m. Berg (die nach der Sage beflügelt waren). — 5) m. Besitzer eines Wagens oder Etners der im Wagen fährt H. an. MED. — 6) m. Wagen (!) H. an. — 7) m. Baum (mit Blättern versehen) H. an. MED. — 8) m. N. verschiedener Pflanzen: Weinpalme; = गङ्गापत्नी; = श्वेतकिण्णिकी; पाषा RĪĀN. im ÇKDR. — 9) f. पन्नित्ता ein junger Schoss (पल्लव) ÇABDAĀ. im ÇKDR.
 पन्नित्वाक् (पन्नित् + वाक्) m. Vogel NIGB. Pa. — Vgl. पत्रवाक्.
 पत्नी s. u. पत्र 5 am Ende.
 पत्नोपस्कार (पत्र + उप°) m. N. einer Pflanze, *Cassia Sophora* Ltn. (कासमर्द), HĀR. 98.
 पत्नीय adj. von पत्र गुणैः श्रुपादि zu P. 5, 1, 4.
 पत्नैश्चरतीर्य (पत्र - ईश्वर + तीर्य) n. N. pr. eines heiligen Badeplatzes ÇIVA-P. in Verz. d. Oxf. H. 66, a, 12. Sollte nicht viell. पत्नीश्वर° das T. des Fürsten der Vögel zu lesen sein?
 पत्नोर्णा (पत्र + ऊर्णा oder ऊर्णा 1) m. a) N. eines Baumes, *Calosanthos indica* Blum., AK. 2, 4, 2, 37. H. an. 3, 215. MED. n. 62. — b) pl. N. pr. eines Volkes MBH. 2, 1874. — 2) n. gebleichte Seide, Zeug —, ein Tuch —, ein Gewand aus solchem Stoffe AK. 2, 6, 2, 14. H. 667. H. an. MED. HALĀJ. 2, 394. MBH. 13, 5501 (= MĀRĪK. P. 15, 27). न पत्नोर्णा न कौशेयं न प्रावेण्यं न चाविक्रम् । भवेदेतस्य सदृशं संस्पर्शं R. 3, 49, 44. SUÇR. 1, 65, 14. MĀLAY. 73, 11. स्नानीयवस्त्रक्रियया पत्नोर्णा वैपयुज्यते (als etwas Verkehrtes) 87. Auch fem.: रजः — पत्नोर्णापाण्डुरम् (oder ist etwa श्रापा° anzunehmen?) HARIV. 13250. पत्नोर्णाक (v. l. पत्नीर्णाक) VARĀH. BRH. S. 16, 30.
 पत्नोह्लास (पत्र + उह्लास) m. Knospe, Auge an der Pflanze WILS.
 पत्न्य adj. von पत्र गुणैः श्रुपादि zu P. 5, 1, 4.
 पत्नि Verkürzung von पत्नी Gattin aus Rücksichten für's Metrum: पत्निभिः MBH. 12, 10282. पत्निषु R. 1, 38, 6. Der ved. nom. pl. पत्नयस् (P. 7, 3, 107, VĀRTT. 3, Sch.) und der acc. pl. पत्नीस् würde nach den später geltenden Regeln der Grammatik gleichfalls hierher gehören.
 पत्नी (fem. zu पति) VOP. 4, 26. 1) Inhaberin, Herrin: स्वसंरस्य RV. 3, 61, 4. श्रमृतस्य 4, 5, 13. VS. 6, 84. AV. 7, 47, 2. भुवंस्य RV. 7, 75, 4. रायश्च स्थ स्वपत्यस्य पत्नीः 10, 30, 12. ऋतस्य VS. 21, 5. तेजस्य AV. 2, 12, 1. संवत्सरस्य 3, 10, 2. मानस्य 12, 5. 9, 3, 5. 21. ऋत्वं ÇĀRĀṆO. ÇR. 10, 19, 3. — 2) Gattin P. 4, 1, 33. AK. 2, 6, 2, 5. H. 512. HALĀJ. 2, 339. देवानाम् RV. 1, 22, 9. 5, 46, 7. VS. 11, 61. जनयः पत्नीः RV. 1, 62, 10. 186, 7. श्रा यन्नः पत्नीर्गमन्त्यच्छा 7, 34, 20. पत्ये पत्नीं श्रुदंष्टिं कपोतु AV. 14, 1, 49. ÇĀT. Br. 3, 3, 2, 10. 4, 4, 2, 18. 5, 3, 2, 18. KĀTĀ. Ç. 4, 1, 22. 6, 5, 27. 7, 2, 21. °कर्मन् ÇĀT. Br. 14, 3, 2, 35. पर° M. 2, 129. गुरु° 181. 211. N. 12, 84.

27